

मृद व जलसंधारण विभाग, मंत्रालय (खुद्द)

माहितीचा अधिकार अधिनियम, 2005

कलम 4 (1) ख

(एक) मृद व जलसंधारण विभाग, मंत्रालय, (खुद्द) ची रचना, कार्ये व कर्तव्ये यांचा तपशील:-

रचना:-

1	कार्यालयाचे नाव	मृद व जलसंधारण विभाग
2	पत्ता	<u>मुख्य इमारत:-</u> 1 ला मजला:- मा. सचिवांचे दालन <u>विस्तार इमारत:-</u> <u>पोटमाळा:-</u> दालन क्रमांक एम 11, एम 13 6 वा मजला:- दालन क्रमांक 632 ७ वा मजला:- दालन क्रमांक 712, 716 व 732 हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड, मंत्रालय, मुंबई-400032
3	कार्यालय प्रमुख	अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव
4	शासकीय विभागाचे नाव	मृद व जलसंधारण विभाग.
5	कार्यक्षेत्र	महाराष्ट्र राज्य.
6	विशिष्ट कार्ये	<u>विभागाची रचना, कार्ये व कर्तव्ये.</u>
7	विभागाचे ध्येय धोरण	
8	कार्ये	
9	सर्व संबंधित कर्मचारी	
10	कामाचे विस्तृत स्वरूप	
11	विभागाची विषयसूची	<u>सोबत यादी.</u>
12	कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक	022-22829163
13	विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सेवा	<u>सोबत यादी.</u>
14	कार्यालयीन वेळ	सकाळी 09:45 ते संध्याकाळी 06:15 वा पर्यंत (सार्व. सुट्टी, सर्व शनिवार व रविवार वगळून)

(दोन) विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे अधिकार व कर्तव्ये:-

अ.क्र.	पदनाम	प्रशासनिक कर्तव्ये
1)	अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव	विभागाचे प्रशासकीय विभाग प्रमुखांच्या विहीत केलेल्या सर्व जबाबदाऱ्या, कार्यालय व विभागीय कार्यालयाचे नियंत्रक अधिकारी म्हणून कामकाज पहाणे.
2)	सह सचिव/ उप सचिव	विभाग प्रमुखांनी नेमून दिलेली पर्यवेक्षकीय कामकाज व इतर सोपविलेली सर्व जबाबदारी पार पाडणे.
3)	मुख्य अभियंता तथा पदसिध्द सह सचिव	विभाग प्रमुखांनी नेमून दिलेली तांत्रिक कामकाज व इतर सोपविलेली सर्व जबाबदारी पार पाडणे.
4)	अधीक्षक अभियंता तथा पदसिध्द उप सचिव	विभाग प्रमुखांनी नेमून दिलेली तांत्रिक कामकाज व इतर सोपविलेली सर्व जबाबदारी पार पाडणे.
5)	अवर सचिव	- विभाग प्रमुखांनी व वरिष्ठांनी सुपूर्द केलेली सर्व कर्तव्ये व जबाबदारी पार पडणे. - विभाग प्रमुखांनी नेमून दिलेल्या पर्यवेक्षीय कार्यभार असलेल्या कार्यासनांचे पर्यवेक्षण करणे.
6)	कार्यकारी अभियंता तथा पदसिध्द अवर सचिव	विभाग प्रमुखांनी व वरिष्ठांनी सुपूर्द केलेली सर्व कर्तव्ये व जबाबदारी पार पडणे.
7)	जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी	विभाग प्रमुखांनी व वरिष्ठांनी सुपूर्द केलेली सर्व कर्तव्ये व जबाबदारी पार पडणे.
8)	वरिष्ठ भू वैज्ञानिक	तांत्रिक सहाय्य व सल्ला देणे.
9)	उप अभियंता तथा पदसिध्द कार्यासन अधिकारी	तांत्रिक कामकाज हाताळणे.
10)	लेखा अधिकारी (वर्ग १)	विभागाचे लेख्याविषयक कामकाज हाताळणे.
11)	कक्ष अधिकारी	- कार्यासनाचे पर्यवेक्षण - कर्मचारीवर्गाचे पर्यवेक्षण - टपालाचे अवलोकन व चिन्हांकन - निकालात काढावयाच्या कामाचे पर्यवेक्षण - प्रकरणांची तपासणी व त्यावरील टिप्पणी लेखन - अभिलेखांचे अ, ब, क व ड वर्गात वर्गीकरण - कार्यासनाचे निरीक्षण
12)	सहायक लेखा अधिकारी	विभागाचे लेख्याविषयक कामकाज हाताळणे
13)	सहायक कक्ष अधिकारी	- कार्यासनाशी संबंधित असलेली प्रकरणे त्वरेने व कार्यक्षमपणे निकालात काढण्याच्या प्रत्येक कामात कार्यासन अधिकाऱ्यास सहाय्य करणे. - प्रकरणांवर योग्य प्रकारे विचार करण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य गोळा करणे व त्यांचे संकलन करणे. - प्रकरणाशी संबंधित अशी आधारसामग्री गोळा करून सादर करणे. संबंधित अधिनियम, नियम व अनुदेश पूर्वीच्या महत्वाच्या निर्णयांच्या निवड नस्त्या, सारसंग्रह, इत्यादींच्या प्रती अद्ययावत ठेवणे. - तसेच वस्तुस्थितीविषयक किंवा आकडेवारीविषयक विवरणपत्रे तयार करणे, अर्जाची किंवा विनंती अर्जाची छाननी करणे. - जेव्हा असे साहित्य नस्ती मध्ये ठेवण्यात येईल तेव्हा, नस्तीच्या टिप्पणी भागात संक्षिप्त नोंदी करून कार्यासन अधिकाऱ्यांचे त्याकडे लक्ष वेधणे.

		• ज्याद्वारे प्रकरणांवरील निर्णय घेणे सुलभ होईल असे मार्ग शोधून काढण्यात उपक्रमशिलता दर्शविणे. • कार्यासन अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे, ठराविक कार्यवाही करणे, तातडीच्या प्रकरणांवर सचिवांकडून आदेश मिळवणे. • अधिकाऱ्यांनी नेमून दिलेल्या विषयांच्या संदर्भावर कार्यासन अधिकाऱ्यांकडे टिप्पणी/प्रारूपाचे सादरीकरण करणे.
14)	निवडश्रेणी लघुलेखक	• सचिव यांचे प्रशासकीय कामकाजात स्वीय सहायक म्हणून कामकाज पहाणे.
15)	लघुलेखक उच्चश्रेणी	• श्रुतलेखन घेऊन ते टंकलेखित करणे.
16)	लघुलेखक निम्नश्रेणी	• श्रुतलेखन घेऊन ते टंकलेखित करणे.
17)	लघुटंकलेखक	• श्रुतलेखन घेऊन ते टंकलेखित करणे.
18)	सांख्यिकी सहायक	• विभागाच्या सांख्यिकी विषयक कामकाज, आकडेवारी हाताळणे.
19)	लिपिक-टंकलेखक	• कार्यासनात येणाऱ्या कागदपत्रांची नोंद संबंधित नोंदवहीत घेणे. (आवक नोंदवही / अनौपचारिक संदर्भ नोंदवही/प्रकरण नोंदवही) • कार्यासनातील सर्व कागदपत्रे सुरक्षित ठेवणे. • कार्यासन अधिकारी व सहायक कक्ष अधिकारी यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करणे/टंकलेखनाचे काम करणे/टपाल निर्गमित करणे. • थकित प्रकरणे/संदर्भ यांच्या धारिका तयार करून देणे. • कार्यासनातील धारिकांचे निर्णयानंतर त्याचे अभिलेख स्वरूपात जतन करण्यासाठी धारिका योग्य चिन्हांकित करून कक्षात अभिरक्षित ठेवणे.
20)	वाहन चालक	• कार्यालयाचे वाहन चालविणे व सुस्थितीत ठेवणे.
21)	नाईक	• सचिव यांच्या कार्यालयात शिपाई म्हणून काम करणे.
22)	शिपाई	• पदास नेमून दिलेली सर्व कामे करणे.

(तीन) निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत अनुसरण्यात येणारी कार्यपद्धती, तसेच पर्यवेक्षण आणि दायित्व प्रणाली:-

शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले नियम, अधिनियम, शासन निर्णय, परिपत्रके, कार्यालयीन आदेश, अधिसूचना इ. नुसार देण्यात आलेल्या प्रशासकीय तसेच वित्तीय प्राधिकारानुसार विभागातील कामकाज चालविले जाते.

सर्वसाधारण निर्णय प्रक्रियेतील पर्यवेक्षण हे मा. सचिव, सह सचिव/उप सचिव यांचेस्तरावर करण्यात येते. तसेच जबाबदारीचे उत्तरदायित्व प्रकरण हाताळणाऱ्या व पर्यवेक्षण करणाऱ्या सर्व संबंधितांवर निश्चित करण्यात येते. प्रकरणपरत्वे काही प्रकरणे, धोरणात्मक बाबी याकरिता विहीत केलेल्या वेगवेगळ्या प्राधिकार/तरतुदीनुसार विभागाचे मा. राज्यमंत्री तसेच विभागाचे प्रभारी मंत्री महोदय म्हणून मा. मंत्री/मा. मुख्यमंत्री यांच्याकडे आदेशार्थ, तसेच राज्य मंत्रीमंडळाच्या निर्णयास्तव प्रकरणे सादर करण्यात येतात.

(चार) स्वतःची कार्यपद्धती पार पाडण्यासाठी ठरविण्यात आलेली मानके:-

शासनाने ठरवून दिलेल्या कामाच्या प्रमाणात कार्यालयीन कामकाज पार पाडण्यासाठी मंत्रालयीन कार्यपद्धती नियम पुस्तिकेतील तरतुदीनुसार तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या निदेशानुसार विभागाचे कामकाज पार पाडले जाते.

(पाच) कार्य पार पाडण्यासाठी कर्मचारी वर्गाकडून वापरण्यात येणारी नियम, विनियम, सूचना, नियमपुस्तिका आणि अभिलेख:-

अ.क्र.	नियम, विनियम, सूचना, नियमपुस्तिका, अभिलेख
1)	भारताचे संविधान
2)	महाराष्ट्र विधानसभा नियम
3)	महाराष्ट्र विधानपरिषद नियम
4)	कार्यालयीन कार्यपद्धती नियमपुस्तिका
5)	शासन कार्यनियमावली (पहिली अनुसूची)
6)	महाराष्ट्र शासन कार्यनियमावली व त्याअन्वये दिलेले अनुदेश
7)	विभागीय सुरक्षा विषयक सुचनांची नियमपुस्तिका
8)	महाराष्ट्र लोकसेवा आयोग (विचारविनियमापासून सूट) विनियम
9)	महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९
10)	महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९
11)	विभागीय चौकशी नियमपुस्तिका-१९९१
12)	महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम, १९९८
13)	मागासवर्गीयांना शासन सेवेतील सवलती व आरक्षण
14)	महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम, १९८१
15)	महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा इ.) नियम, १९८१
16)	महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१
17)	महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१
18)	महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२
19)	महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतनाचे अंशराशीकरण) नियम, १९८४
20)	महाराष्ट्र अर्थसंकल्पीय नियमपुस्तिका
21)	महाराष्ट्र आकस्मिक खर्च नियम १९६५
22)	वित्तीय नियम १९६५
23)	माहितीचा अधिकार अधिनियम, २००५
24)	महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५
25)	मुंबई नागरी सेवा (वर्गीकरण व सेवाभरती) नियम
26)	महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ अधिनियम, २०००, सुधारणा अधिनियम, २०१८
27)	जल व भूमी व्यवस्थापन संस्था, छत्रपती संभाजीनगर यांचा मेमोरंडम, १९८०
28)	आदर्शगाव योजना, शासन निर्णय १५ मार्च २०१५
29)	गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना, शासन निर्णय दिनांक २०.०४.२०२३
30)	जाहिरात व प्रसिध्दी करिता माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे शासन निर्णय

(सहा) विभागाकडे असलेल्या दस्तऐवजांच्या प्रवर्गाचे विवरण:-

अ.क्र.	दस्तऐवजाचा प्रकार नस्ती/मस्टर/नोंदपुस्तक, व्हाऊचर्स इ. सुरक्षित ठेवण्याचा कालावधी	
1)	रोजकिर्द नोंदवही (कॅशबुक)	अ वर्ग
2)	प्रमाणक नोंदवही	अ वर्ग
3)	धनादेश नोंदवही	अ वर्ग
4)	वेतन नोंदवही	अ वर्ग
5)	विनियोजन नोंदवही	अ वर्ग
6)	देयक नोंदवही (बिल रजिस्टर)	अ वर्ग
7)	भविष्य निर्वाह निधी लेखा नोंदवही (वर्ग-४)	अ वर्ग
8)	सेवापुस्तके	अ वर्ग
9)	मासिक वेतन देयके/पूरक वेतन देयके/आकस्मिक खर्च/भ.नि.नि. देयके	लेखा परिक्षण होईपर्यंत जतन
10)	भ.नि.नि. अंतिम प्रदानाबाबतच्या नस्त्या	अ वर्ग
11)	कार्यालयीन नस्त्या	अ वर्ग ब वर्ग क वर्ग ड वर्ग
12)	मस्टर	५ वर्षे
13)	आवक नोंदवही	५ वर्षे
14)	जावक नोंदवही	५ वर्षे
15)	जड वस्तुसंग्रह नोंदवही	कायम
16)	स्थानिक खरेदी नोंदवही	५ वर्षे
17)	बिंदु नामावली नोंदवही	कायम
18)	लॉग बुक	5 वर्षे
19)	टपाल मुद्रांक नोंदवही	5 वर्षे
20)	अतिमहत्वाचे व्यक्तिकडून प्राप्त होणाऱ्या पत्रव्यवहारांची नोंदवही	5 वर्षे
21)	विधानसभा/ विधान परिषद प्रश्न, आश्वासने नोंदवही	5 वर्षे

(सात) धोरण तयार करण्याच्या किंवा त्याची अंमलबजावणी करण्याच्या संबंधात, लोकांशी विचारविनिमय करण्यासाठी किंवा लोकांकडून निवेदने केली जाण्यासाठी अस्तित्वात असलेल्या कोणत्याही व्यवस्थेचा तपशील:-

आपले सरकार पोर्टल/ पीजी पोर्टल

ऑनलाईन माहिती अधिकार अधिनियम पोर्टल

(आठ) आपल्या एक भाग म्हणून किंवा सल्ला देण्याच्या प्रयोजनासाठी म्हणून घटित केलेल्या दोन किंवा अधिक व्यक्तींच्या मिळून बनलेल्या मंडळांचे, परिषदांचे, समित्यांचे आणि अन्य निकायांचे विवरण, आणि त्या मंडळांच्या, परिषदांच्या, समित्यांच्या आणि अन्य निकायांच्या बैठकी लोकांसाठी खुल्या आहेत किंवा कसे किंवा अशा बैठकीची कार्यवृत्ते जनतेला पहावयास मिळण्याजोगी आहेत किंवा कसे याबाबतचे विवरण:-

१) आदर्शगाव संकल्प समिती, पुणे

अध्यक्ष- श्री. पोपटराव पवार

२) गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना (सनियंत्रण समित्या)

अ) राज्यस्तर:-

१	मुख्य सचिव	अध्यक्ष
२	अ.मु.स./प्रधान सचिव/सचिव जलसंपदा विभाग	सदस्य
३	अ.मु.स./प्रधान सचिव/सचिव कृषी विभाग	सदस्य
४	अ.मु.स./प्रधान सचिव/सचिव, महसूल विभाग	सदस्य
५	अ.मु.स./ प्रधानसचिव / सचिव, मृद व जलसंधारण विभाग	सदस्य सचिव
६	अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी	विशेष आमंत्रित

आ) जिल्हास्तर :-

१	जिल्हाधिकारी	अध्यक्ष
२	जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी	सदस्य
३	जिल्हा जलसंधारण, मृद व जलसंधारण विभाग	सदस्य सचिव
४	निरिक्षक, भुमी अभिलेख	सदस्य
५	जिल्हा माहिती अधिकारी	सदस्य
६	अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी	विशेष आमंत्रित

इ) तालुकास्तर :-

१	उप विभागीय अभियंता, मृद व जलसंधारण	अध्यक्ष
२	तालुकास्तर कृषी अधिकारी	सदस्य
३	निरिक्षक, भुमी अभिलेख	सदस्य
४	शाखा अभियंता, मृद व जलसंधारण	सदस्य सचिव
५	अशासकीय संस्था व खाजगी क्षेत्र प्रतिनिधी	विशेष आमंत्रित

(नऊ) अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची निर्देशिका:-

मृद व जलसंधारण विभाग, मंत्रालय (खुदद)				
अ.क्र.	अधिकारी/ कर्मचाऱ्यांचे नाव	पदनाम	कार्यासन	दुरध्वनी / भ्रमणध्वनी क्र.
1)	श्री. गणेश पाटील	सचिव	मृद व जलसंधारण विभाग	022/22025349
2)	श्री. पंडित खं. जाधव	उप सचिव-1	जल- 2, 7,9,12,14,15,16,17	9892338123
3)	श्रीमती मृदुला सं. देशपांडे	उप सचिव-2	जल. 4,5,6,8,10,11,13	9664731323
4)	श्री. विजय म. देवराज	मुख्य अभियंता तथा सह सचिव	जल. 1,3	9004394107
5)	श्री. हरिभाऊ कारभारी गीते	अधीक्षक अभियंता तथा पदसिध्द उप सचिव (अ.का.)	जल-1, 3	9423242711
6)	श्री. विकास पोपट थोरात	अवर सचिव (पर्यवेक्षण अधिकारी)	जल-15,17	9821802821
7)	श्री. देवेंद्र पंडित भामरे	अवर सचिव (पर्यवेक्षण अधिकारी)	जल-7,8,9	8888893129
8)	श्री. राजेश हेमचंद बागडे	अवर सचिव (पर्यवेक्षण अधिकारी)	जल-3,4,11,	9930789789
9)	श्रीमती शुभांगी आशय पोटे	अवर सचिव (पर्यवेक्षण अधिकारी)	जल-10,14,16	9867627930
10)	श्री. प्रकाश निळकंठराव पाटील	कार्यकारी अभियंता तथा अवर सचिव	जल. 1,3	9421626331
11)	श्री. सिध्देश्वर खंडप्पा कंजारे	उप अभियंता तथा कार्यासन अधिकारी	जल-1	9970294114
12)	श्री. पराग ज्ञानेश पंडित	उप अभियंता तथा कार्यासन अधिकारी	जल-1	9699975092
13)	श्रीम. वैशाली विनोद जंगले	कक्ष अधिकारी	जल-1	8652407201
14)	श्री. शरद हरिभाऊ खारोडे	कक्ष अधिकारी	जल-2	8652333315
15)	श्री. आनंदराव विस्तारी वरकडे	कक्ष अधिकारी	जल-3	9594934312
16)	श्री. योगेश शिवाजी ठाकरे	कक्ष अधिकारी	जल-4	9969129002
17)	श्रीमती कमरुन्निस मो. सलीम शेख	कक्ष अधिकारी	जल 6	9594761685
18)	श्री. प्रविण ज्ञानोबा कोतमे	कक्ष अधिकारी	जल-7	9326168816
19)	श्री. रवि शिवाजी व्हटकर	कक्ष अधिकारी	जल-8 (5 अ.का)	9869579997
20)	श्री. प्रतिक गोवर्धन शेंडे	कक्ष अधिकारी	जल-9	9604934784
21)	श्रीमती प्रतिभा संजय चौधरी	कक्ष अधिकारी	जल-10	9011076376
22)	श्रीमती वसुधा भय्यासाहेब जाधव	कक्ष अधिकारी	जल-11	8828215550
23)	श्रीमती योगिता संजय देसाई	कक्ष अधिकारी	जल-13	9967914876
24)	श्री. वसुदेव माधव कराड	कक्ष अधिकारी	जल-15	8879255219
25)	श्री. अमोल दिलीप नऱ्हे	कक्ष अधिकारी	जल-16	9823070608

26)	श्री. सुरेश भाऊराव टोंगे	कक्ष अधिकारी	जल-17	8080660899
अ.क्र.	अधिकारी/ कर्मचार्यांचे नाव	पदनाम	कार्यासन	दुरध्वनी / भ्रमणध्वनी क्र.
27)	श्री. राजकुमार अशोक पुंड	सहायक लेखा अधिकारी	जल-12 (14-अ.का.)	9730980019
28)	श्री. अँटोनी टॉमी पुलियानथ	निवडश्रेणी लघुलेखक	उप सचिव कार्यालय	9773334303
29)	श्री. मल्लिकार्जुन भिमाशंकर पनशेट्टी	लघुलेखक (उच्चश्रेणी)	मा. सचिव कार्यालय	7770074523
30)	श्री. संजय सोमा घुटे	लघुलेखक (उच्चश्रेणी)	मा. मंत्री कार्यालय (उसनवार)	9892003004
31)	श्रीमती उषा संजय साखरे	लघुलेखक (उच्चश्रेणी)	सह सचिव यांचे कार्यालय	8999127404
32)	श्री. सत्यम आ. खेलबाडे	लघुटंकलेखक	मा. सचिव कार्यालय	8669294147
33)	श्री. सुवर्णा विजय भंडारे	सहायक कक्ष अधिकारी	जल-1	8369516364
34)	श्रीमती सुषमा नविंद्र कांबरे	सहायक कक्ष अधिकारी	जल-2	9819862431
35)	श्रीमती समृद्धी सुधीर घोसाळकर	सहायक कक्ष अधिकारी	जल-2	9773288161
36)	श्री. अमोल महादेव सोलनकर	सहायक कक्ष अधिकारी	जल-2	8149180741
37)	श्री. हनुमंत महादेव बोरकर	सहायक कक्ष अधिकारी	जल-3	8928499399
38)	श्री. योगेश नामदेव बचाटे	सहायक कक्ष अधिकारी	जल 4	8983710747
39)	श्री. संतोष पांडुरंग खराटे	सहायक कक्ष अधिकारी	जल-5	9975772999
40)	श्री. पांडूरंग सदानंद कांबळी	सहायक कक्ष अधिकारी	जल 5	9869672259
41)	श्री. रमाकांत गोविंद वाघरे	सहायक कक्ष अधिकारी	जल 6	9588461446
42)	श्री. रघुनाथ कृ. कोरगांवकर	सहायक कक्ष अधिकारी	जल 6	9167362468
43)	श्रीमती निलिमा रमेश जगताप	सहायक कक्ष अधिकारी	जल-7	8082794268
44)	श्री. गणेश अर्जुन पातेवार	सहायक कक्ष अधिकारी	जल-7	9503309984
45)	श्री. लखन व. क्षीरसागर	सहायक कक्ष अधिकारी	जल-8	9834862264
46)	श्रीमती साधना तुषार सोनवणे	सहायक कक्ष अधिकारी	जल-9	9594241674
47)	श्रीमती राधा रामजी ढाकरे	सहायक कक्ष अधिकारी	जल-10	9324652466
48)	श्री. कुमार रामचंद्र केदार	सहायक कक्ष अधिकारी	जल-11	9699802723
49)	श्रीमती आशा सिध्दू धनगर	सहायक कक्ष अधिकारी	जल-12	9561327162
50)	श्री. सागर सुभाष करवर	सहायक कक्ष अधिकारी	जल-14	7021723767
51)	श्री. प्रविण नारायण राणे	सहायक कक्ष अधिकारी	जल 15	9821710252
52)	श्री. राहूल हिम्मत क्षीरसागर	सहायक कक्ष अधिकारी	जल 16	9657315776
53)	श्री. निखील सु. नागदेवे	सहायक कक्ष अधिकारी	जल 17	9404105136

54)	श्री. विठ्ठल मा. वडजे	सहायक कक्ष अधिकारी	मा. राज्यमंत्री कार्यालय (उसनवार)	9527639120
अ.क्र.	अधिकारी/ कर्मचार्यांचे नाव	पदनाम	कार्यासन	दुरध्वनी / भ्रमणध्वनी क्र.
55)	श्री. विनायक वसंतराव गुरव	सहायक कक्ष अधिकारी	मा. विरोधी पक्षनेता कार्यालय (उसनवार)	7208049711
56)	श्रीमती अनुजा ज्ञानेश्वर वडजे	लिपीक-टंकलेखक	मा. सचिव कार्यालय	9545339757
57)	श्रीमती कविता माणिक काळे	लिपीक-टंकलेखक	जल-1	9096219756
58)	श्री. सिध्दार्थ दिपक ढसाळ	लिपीक-टंकलेखक	जल-1	9588658410
59)	श्रीमती ज्योती अशोक यादव	लिपीक-टंकलेखक	जल-2	9821733776
60)	श्रीमती हेमलता महादेव टिक्कस	लिपीक-टंकलेखक	जल-3	9869517735
61)	श्री. भास्कर दुंदा भारमल	लिपीक-टंकलेखक	जल-4	8087696579
62)	श्री. रणजित अंकुश वाघमोडे	लिपीक-टंकलेखक	जल-5	9920101784
63)	श्रीमती तेजस्वी भिका बच्छाव	लिपीक-टंकलेखक	जल-5	7350455501
64)	श्रीम. जेन्सी कमलाकर गायकवाड	लिपीक-टंकलेखक	जल-6	9870221975
65)	श्री. साईनाथ वसंतराव मेडेकर	लिपीक-टंकलेखक	जल-7	8806591797
66)	श्री. राजू काशिराम जाधव	लिपीक-टंकलेखक	जल-11	9527805619
67)	श्री. धर्मानंद दिलीप कठाणे	लिपीक-टंकलेखक	जल-12	8007716603
68)	श्रीमती दिपीका सं. गव्हाणे	लिपीक-टंकलेखक	जल-13	7021913285
69)	श्री. भुषण प्रकाश पगारे	लिपीक-टंकलेखक	जल-14	8888942883
70)	श्रीमती स्वप्नाली स. कोपनर	लिपीक-टंकलेखक	जल-14	9373695462
71)	श्री. सुरज शिवाजी हारुगडे	लिपीक-टंकलेखक	जल-14	9049520612
72)	श्रीमती भाग्यश्री रा. राठोड (पवार)	लिपीक-टंकलेखक	जल-15	9834173376
73)	श्री. सुहास पंढरीनाथ कांबळे	लिपीक-टंकलेखक	जल-16	8169105238
74)	श्री. किशोर महादेव ठोंबरे	लिपीक-टंकलेखक	जल-17	7798695739
75)	श्री. रविंद्र विठ्ठल सुर्वे	वाहन चालक	मा. सचिव कार्यालय	9869358459
76)	श्री. विवेक दिनेश घाणेकर	शिपाई	मा. सचिव कार्यालय	8080815717
77)	श्री. वैभव भालचंद्र मते	शिपाई	रोखशाखा	9004954714
78)	श्री. अंकुश रामचंद्र पावसकर	शिपाई	पोटमाळा	9869550037
79)	श्रीमती कलावती अरविंद गोवारी	शिपाई	निवडणूक	9892850775
80)	श्री.निलेश शिवमुरत शर्मा	शिपाई	मा. मंत्री कार्यालय (उसनवार)	8286907911

(दहा) अधिकाऱ्याला व कर्मचाऱ्याला मिळणारे मासिक वेतन; तसेच प्राधिकरणाच्या विनियमांमध्ये तरतूद केल्याप्रमाणे नुकसानभरपाई देण्याची पद्धती:-

अ.क्र.	पदनाम	वेतनश्रेणी	मंजूर पदे
1)	सचिव	संवर्ग पद	1
2)	सह सचिव/ उप सचिव	एस-२७ : ११८५००-२१४१००/ एस-२५: ७८८००-२०९२००	2
3)	मुख्य अभियंता तथा पदसिद्ध सह सचिव	एस-२७ : ११८५००-२१४१००	1
4)	अधीक्षक अभियंता तथा पदसिद्ध उप सचिव	एस-२५: ७८८००-२०९२००	1
5)	अवर सचिव	एस-२३ : ६७७००-२०८७००	4
6)	कार्यकारी अभियंता तथा पदसिद्ध अवर सचिव	एस-२३ : ६७७००-२०८७००	3
7)	जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी	एस-२३ : ६७७००-२०८७००	1
8)	वरिष्ठ भू-वैज्ञानिक	एस-२१ : ५७१००-१८०८००	1
9)	उप अभियंता तथा पदसिद्ध कार्यासन अधिकारी	एस-२० : ५६१००-१७७५००	2
10)	लेखा अधिकारी वर्ग-1	एस-२० : ५६१००-१७७५००	1
11)	कक्ष अधिकारी	एस-१७ : ४७६००-१५११००	16
12)	निवडश्रेणी लघुलेखक	एस-१६ : ४४९००-१४२४००	1
13)	सहायक लेखा अधिकारी	एस-१५ : ४१८००-१३२३००	1
14)	लघुलेखक (उच्चश्रेणी)	एस-१५ : ४१८००-१३२३००	3
15)	सहायक कक्ष अधिकारी	एस-१४ : ३८६००-१२२८००	28
16)	लघुलेखक (निम्नश्रेणी)	एस-१४ : ३८६००-१२२८००	2
17)	लघुटंकलेखक	एस-८ : २५५००-८११००	3
18)	सांख्यिकी सहायक	एस-८: २५५००-८११००	1
19)	लिपीक-टंकलेखक	एस-६ : १९९००-६३२००	29
20)	वाहन चालक	एस-६ : १९९००-६३२००	1
21)	नाईक	एस-3 : 16600-52400	1
22)	शिपाई	एस-1 : 15000-47600	8
23)	एकुण मंजूर पदे		111

(अकरा) सर्व योजनांचा तपशील, प्रस्तावित खर्च दर्शविणारा, आपल्या प्रत्येक अभिकरणाला नेमून दिलेला अर्थसंकल्प आणि संवितरित केलेल्या रकमांचा अहवाल:-

१) जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी), छत्रपती संभाजीनगर
अर्थसंकल्पीय अंदाज (2023-2024) - 51,68,03 (रुपये हजारात)

२) आदर्शगाव योजना
अर्थसंकल्पीय अंदाज (2023-2024) - 15,54, 00 (रुपये हजारात)

३) गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना (जलयुक्त शिवार योजना 2.0 च्या उपलब्ध लेखाशिर्षातून खर्ची घालण्याचे प्रस्तावित आहे)
अर्थसंकल्पीय अंदाज (2023-2024) - 545,00,00 (रुपये हजारात)

जाहिरात व प्रसिध्दी
अर्थसंकल्पीय अंदाज (2023-2024) - 10,00,00 (रुपये हजारात)

तसेच विभागाच्या अंदाजपत्रकाची व खर्चाच्या तपशिलाची अद्ययावत माहिती विभागाच्या संकेतस्थळावर निशुल्क उपलब्ध आहे. (विभागाचे संकेतस्थळ swcd.maharashtra.gov.in)

अर्थसंकल्पीय अंदाज 2023-2024

कार्यक्रम अंदाजपत्रक 2023-2024

(बारा) अर्थसहाय्य कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची वितरीत तसेच वाटप केलेल्या रकमा आणि अशा कार्यक्रमांच्या लाभाधिकाऱ्यांचा तपशील:-

लागू नाही

(तेरा) ज्या व्यक्तींना सवलती, परवाने किंवा प्राधिकारपत्रे दिलेली आहेत अशा व्यक्तींचा तपशील:-

लागू नाही

(चौदा) इलेक्ट्रॉनिक स्वरूपात त्यास उपलब्ध असलेल्या किंवा त्याच्याकडे असलेल्या माहितीच्या संबंधातील तपशील:-

(विभागाचे संकेतस्थळ <https://waterconserve.maharashtra.gov.in/>)

(पंधरा) माहिती मिळविण्यासाठी नागरिकांना उपलब्ध असणाऱ्या सुविधांचा तपशील, तसेच सार्वजनिक वापरासाठी चालविण्यात येत असलेल्या ग्रंथालयाच्या किंवा वाचनालयाच्या कामकाजाच्या वेळांचा तपशील:-

माहिती मिळविण्यासाठी नागरिकांना उपलब्ध असणाऱ्या सुविधांचा तपशील:-

अ. क्र.	सुविधेचा प्रकार	वेळ	कार्यपद्धती	ठिकाण	जबाबदार व्यक्ती/ कर्मचारी	तक्रार निवारण
1	कार्यालयीन भेट	कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी अभ्यांगासाठी पूर्वनिर्धारित निश्चित करण्यात आलेल्या वेळेनुसार दु. २.०० ते संध्या. ६.१५ वाजेपर्यंत (सार्व. सुट्टी, शनिवार व रविवार वगळून)	माहिती अधिकार अधिनियमातील तरतूदीनुसार	मंत्रालय, मुंबई	कलम ४ (१) (ब) (XVI) येथे नमूद केलेले राज्य जन माहिती अधिकारी/ सहायक जनमाहिती अधिकारी	कलम ४ (१) (ब) (XVI) येथे नमूद केलेले प्रथम अपीलीय प्राधिकारी.
3	अभिलेख तपासणी/नमुने मिळण्याबाबतची माहिती.	अभ्यागतांसाठी पूर्वनिर्धारित निश्चित करण्यात आलेल्या वेळेनुसार दु. २.०० ते संध्या. ६.१५ वाजेपर्यंत (सार्व. सुट्टी, शनिवार व रविवार वगळून)	माहिती अधिकार अधिनियमातील तरतूदीनुसार	मंत्रालय, मुंबई	कलम ४ (१) (ब) (XVI) येथे नमूद केलेले राज्य जन माहिती अधिकारी/ सहायक जनमाहिती अधिकारी	कलम ४ (१) (ब) (XVI) येथे नमूद केलेले प्रथम अपीलीय प्राधिकारी
2	वेबसाईट www.maharashtra.gov.in/ swcd.maharashtra.gov.in	संपूर्ण वेळ				

(सोळा) जन माहिती अधिकाऱ्यांची नावे, पदनामे आणि इतर तपशील:-

मृद व जलसंधारण विभाग, मंत्रालय (खुद्द) जन माहिती अधिकारी व प्रथम अपीलीय अधिकारी यांची माहिती :-

अ. क्र.	कार्यासन	जन माहिती अधिकाऱ्यांचे नाव व पदनाम	दुरध्वनी क्रमांक	ई-मेल	प्रथम अपीलीय अधिकाऱ्यांचे नाव व पदनाम	दुरध्वनी क्रमांक	ई-मेल
1	जल-1	श्रीम. वैशाली जंगले	8652407201	vaishali.jangale@nic.in	श्री.प्रकाश पाटील, कार्यकारी अभियंता तथा पदसिद्ध अवरसचिव	9421626331	prakash.patil1968 @mah.gov.in
2	जल-2	श्री.शरद खारोडे, कक्ष अधिकारी	8652333315	sharad.kharode@nic.in	श्री.पंडित खं. जाधव, उप सचिव	9892338123	pandit.jadhav@nic.in
3	जल-3	श्री.आनंदराव वरकडे, कक्ष अधिकारी	9594934312	anandrao.warkade@nic.in	श्री.राजेश बागडे , अवर सचिव	9930789789	rajesh.bagde@nic.in
4	जल-4	श्री.योगेश शि.ठाकरे, कक्ष अधिकारी	8652245004	yogesh.thakare@nic.in	श्री.राजेश बागडे, अवर सचिव	9930789789	rajesh.bagde@nic.in
5	जल-5	श्री.रवि व्हटकर, कक्ष अधिकारी	9869579997	ravi.vhatkar@nic.in	श्रीमती मृदुला देशपांडे, उप सचिव	9869358707	mrudula.deshpande@nic.in
6	जल-6	श्रीम.कमरुनिस्सा शेख, कक्ष अधिकारी	9819910943	qamrunnisa.shaikh@nic.in	श्रीमती मृदुला देशपांडे, उप सचिव	9869358707	mrudula.deshpande@nic.in
7	जल-7	श्री. प्रविण कोतमे, कक्ष अधिकारी	9404351734	pravin.kotme50@gov.in	श्री. देवेंद्र भामरे, अवर सचिव	8888893129	devendra.bhamare@nic.in
8	जल-8	श्री.रवि व्हटकर, कक्ष अधिकारी	9869579997	ravi.vhatkar@nic.in	श्री. देवेंद्र भामरे, अवर सचिव	8888893129	devendra.bhamare@nic.in
9	जल-9	श्री. प्रतिक शेंडे, कक्ष अधिकारी	9604934784	pratik.shende@nic.in	श्री. देवेंद्र भामरे, अवर सचिव	8888893129	devendra.bhamare@nic.in
10	जल-10	श्रीम. प्रतिभा चौधरी, कक्ष अधिकारी	9011076376	pratibha.chaudhari@gov.in	श्रीमती शुभांगी पोटे, अवर सचिव	9867627930	shubhangi.pote@nic.in
11	जल-11	श्रीम. वसुधा जाधव, कक्ष अधिकारी	8828215550	vasudha.jadhav@nic.in	श्री.राजेश बागडे, अवर सचिव	9930789789	rajesh.bagde@nic.in
12	जल-12	श्री.मयुर रसाळ, कक्ष अधिकारी	9370541095	mayur.rasal@nic.in	श्री.पंडित खं. जाधव, उप सचिव	9892338123	pandit.jadhav@nic.in
13	जल-13	श्रीम.योगिता देसाई, कक्ष अधिकारी	9967914876	yogita.desai@nic.in	श्रीमती शुभांगी पोटे, अवर सचिव	9867627930	shubhangi.pote@nic.in
14	जल-14	श्री.राजकुमार पुंड, सहायक लेखाधिकारी	9730980019	rajkumar.pund@mah.gov.in	श्रीमती शुभांगी पोटे, अवर सचिव	9867627930	shubhangi.pote@nic.in
15	जल-15	श्री. वसुदेव कराड, कक्ष अधिकारी	8879255219	vasudev.karad@nic.in	श्री.विकास थोरात, अवर सचिव	9821802821	vikas.thorat@nic.in
16	जल-16	श्री.अमोल नन्हे, कक्ष अधिकारी	9823070608	amol.narhe@nic.in	श्रीमती शुभांगी पोटे, अवरसचिव	9867627930	shubhangi.pote@nic.in
17	जल-17	श्री.सुरेश टोंगे, कक्ष अधिकारी	7021987859	suresh.tonge@nic.in	श्री.विकास थोरात, अवर सचिव	9821802821	rajesh.bagde@nic.in

(सतरा) विहित करण्यात येईल अशी इतर माहिती; प्रसिद्ध करील आणि त्यानंतर दरवर्षी ती प्रकाशने अद्ययावत करील:-

विहित करण्यात येईल अशी इतर माहिती विभागाच्या संकेतस्थळावर निशुल्क उपलब्ध आहे.
(विभागाचे संकेतस्थळ swcd.maharashtra.gov.in)